

चारगड लघु प्रकल्प ता. चांदुर बाजार, जि. अमरावती
विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने
दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग,

शासन निर्णय क्रमांक : प्रमाप्र-२०२३/ (प्र.क्र.३५३/२०२३)/ सिंव्य(कामे)

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : ११ एप्रिल, २०२५

वाचा :-

१. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांचे पत्र.जा.क्र. ३५४२ / विपाविम / कातां-४/ चारगड / २०२३ दि. २६/४/२०२३.
२. शासन निर्णय - २०१७/५६६/१७/सिंव्य(कामे), दि.३१/०८/२०१८.
३. शासन निर्णय - २०१८/५५१/१७/सिंव्य(कामे), दि.२७/११/२०१८.
४. शासन निर्णय - २०१३/७८५/१३/ सिंव्य (कामे) दि १/८/२०१९.
५. शासन परिपत्रक- प्रमा २०१३/७८५/१३/ सिंव्य (कामे), दि.१६/९/२०२१.
६. शासन परिपत्रक क्र-प्रमा २०१३/(७८५/१३)/ सिंव्य (कामे), दि १/१/२०१५.
७. शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण -२०२२/ प्र.क्र.५१६/२०२२/सिंव्य (कामे) दिनांक १४/३/२०२३.

प्रस्तावना:-

चारगड नदी प्रकल्प, ता. चांदुर बाजार, जि. अमरावती गोदावरी खो-यातील वर्धा उपखो-यात घाटलाडकी गावाच्या वरील बाजुस १.५ कि.मी. अंतरावर चारगड नदी वर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम २००३ मध्ये पुर्ण झाले आहे.

प्रकल्पाच्या मुख्य धरणाची लांबी १६५० मी. असुन महत्तम उंची १८.०७ मी. आहे, खिंडीतील धरणाची लांबी २०२० मी. व जलोत्सारणी ची लांबी १२८ मी असुन जलोत्सारणी द्वार विरहीत प्रकारची आहे. प्रकल्पाच्या उजव्या बाजुस सा.क्र. ११९५ मी वरुन मुख्य कालवा उगमीत होतो. मुख्य कालवा ३४८० मी लांबीचा असुन मुख्य कालवा व त्यावरिल वितरिका (७३७७मी.) व लघुपाटांचे मातीकाम व बांधकाम २००७-०८ मध्ये पुर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे लागवडीलायक क्षेत्र १८६० हे. असुन सिंचन क्षेत्र १४८८ हे. आहे. त्यापैकी चांदुर बाजार तालुक्यातील १३५०.४६ हे. व मोर्शी तालुक्यातील १३७.४४ हे. सिंचन क्षेत्र असून लाभक्षेत्रातील एकूण १५ गावांमधील लाभधारकांना सिंचनाचा लाभ मिळतो.

धरणाचे बांधकाम २० वर्षे जुने असून धरणाच्या माती भिंती वरील कि.मी.दगड,धरणाची माहिती दर्शक फलक, संरक्षक कठडा इत्यादीची दुरावस्था झाली आहे. धरणातील पाणीपातळीचे संनियंत्रण करण्याकरिता जलोत्सारणीच्या जवळ व मुख्य विमोचकाच्या (Main Outlet) जवळ आधुनिक पाणीपातळी दर्शक पट्टी बसविणे गरजेचे आहे. चारगड लघु प्रकल्पावरील धरण

माथ्यावरील बांधकाम हे धरण बांधकामावेळीचे असल्याने सद्यःस्थितीत दुरावस्था झालेली आहे. पावसामुळे भराव वाहून पडलेल्या मुख्य धरणावरील च-यांची (Raincuts) दुरुस्ती होणे आवश्यक आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेनंतर जलोत्सारणीच्या सांडवा बांधकामामधून पाण्याचा झिरपा आढळून येत असून त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेस बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच सन २०२१-२२ मधील अमरावती प्रदेशाच्या वार्षिक धरणस्थिती अहवालात चारगड लघु प्रकल्प धरणाशी संबंधित विविध त्रुटी नमूद करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर चारगड लघु प्रकल्प ता. चांदुर बाजार, जि. अमरावती विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याप्रमाणे शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत चारगड लघु प्रकल्प ता. चांदुर बाजार, जि. अमरावती विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत रू. २,३३,३९,५९५/- (रू. दोन कोटी तेहतीस लक्ष एकोणचाळीस हजार पाचशे पंचान्नव फक्त) एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास खालील अटीच्या अधीन राहून सोबतच्या प्रपत्रानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

- १) तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, कामाचे नियोजन व पूर्णत्व, प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत खर्च करणे इ. बाबींसाठी प्रचलित शासन निर्णय / परिपत्रके यांचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- २) प्रस्तावित कामांमुळे होणाऱ्या खोदकाम तोडफोड याद्वारे उपलब्ध होणारे बांधकाम साहित्याचा पूर्ण वापर करून बचत साधावी.
- ३) सदर अंदाजपत्रकातील कामांसाठी कोणत्याही प्रयोजनार्थ सर्वसाधारणपणे मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च करता येणार नाही.
- ४) दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष सिंचन व पाणीपट्टी वसुली करणेची जबाबदारी संबंधित सर्व क्षेत्रीय अधिका-यांची राहिल.
- ५) नियामक मंडळाच्या पुढील बैठकीत सुधारित किंमतीस मान्यता घ्यावी.
- ६) सदर दुरुस्ती काम सुरु करण्यापूर्वी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत पाणी वापर संस्था स्थापित करून काम पूर्ण झाल्यानंतर लाभक्षेत्र हस्तांतरीत करणेची संपूर्ण जबाबदारी क्षेत्रीय कार्यकारी अभियंता यांची राहिल.
- ७) प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी अथवा निविदा विषयक क्षेत्रीय स्तरावरील निर्णयास मान्यता गृहीत धरली जाणार नाही प्रकल्पासाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी संपूर्णपणे कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांची राहिल.

प्रस्तावित कामासाठी होणारा खर्च २७०२ —छोटे पाटबंधारे, ०३-देखभाल, १०१-

देखभाल व दुरुस्ती, ०३- धरण सुरक्षितता अधिनियम २०२१ अंतर्गत समाविष्ट लघु प्रकल्प, (०३)(०३), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, २७०२ ९६९४ या लेखाशीर्षांतर्गत प्रस्तावित करण्यात येत आहे.

या कामास प्रदान करण्यात आलेली प्रशासकीय मान्यता सिंव्य (कामे) कार्यासनाच्या नोंदवही मध्ये क्र. ०३ सन २०२५-२६ मध्ये नोंदविण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णय संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक २०२५०४१११२१२३९१०२७ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(न. गौ. बसेर)
शासनाच्या उप सचिव

सोबत : सहपत्र

- प्रत:- १) मा. राज्यपाल यांचे सचिव,
२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन /नगरविकास) यांचे प्रधान सचिव,
४) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, विधानसभा, विधानभवन, मुंबई.
५) मा. सभापती / उपसभापती, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई.
६) मा. मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे स्वीय सहाय्यक.
७) मा. मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) यांचे स्वीय सहाय्यक.
८) मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा, मुंबई यांचे कार्यालय, विधानभवन, मुंबई
९) मा. विरोधी पक्षनेते, विधानपरिषद, मुंबई यांचे कार्यालय, विधानभवन, मुंबई
१०) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
११) अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२) अपर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३) सचिव (जसंव्य व लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१४) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१५) महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१६) महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र राज्य, नागपूर
१७) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर
१८) मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती
१९) आंतर वित्त सल्लागार व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०) अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती,
२१) कार्यकारी अभियंता, मध्यम व लघु पाटबंधारे विभाग, अचलपूर
२२) सिं.व्य.(कामे)कार्यासन संग्रहार्थ.

शासन निर्णय क्रमांक : प्रमाप्र-२०२३/ (प्र.क्र.३५३/२०२३)/ सिंव्य (कामे),

दि. ११ / ०४ /२०२५ चे सहपत्र

Sr.No.	Description of Item	Amount in (Rs.)
1	C- Works (Excluding royalty) Repairs to Main Dam and Saddle Dam including pitching, desilting of Cross drain and Toe Drain.	15130612 /-
2	Royalty	4880249/-
3	1 % Insurance	151306/-
4	18 % GST	2723510/-
5	3 % Contingencies	453918 /-
	Total Rs.	23339595 / -

(न. गौ. बसेर)
शासनाच्या उप सचिव